

LISTING LIKELY NEXT MONTH

Raymond looks to double topline of realty biz in 5 yrs

RAGHAVENDRA KAMATH
Mumbai, June 16

RAYMOND GROUP is aiming to nearly double its topline from its soon-to-be-listed real estate company to ₹4,000 crore over the next five years.

"We're looking at a topline growth of 15% and Ebitda (earnings before interest, taxes, depreciation and amortisation) growth of 25% every year," chairman and MD Gautam Singhania said in an interaction with *FE*.

Raymond has demerged its real estate business and is looking to list it next month. It has already demerged and listed its lifestyle business.

Raymond Realty posted a profit before tax (PBT) of ₹370 crore on revenue of ₹2,313 crore in FY25, while the topline grew by 45.2%.

Singhania declined to comment on valuations of the realty firm and said it would be done through "market discovery".

BUILDING UP

■ Raymond has already demerged and listed its lifestyle business

■ Raymond Realty posted a profit before tax of ₹370 cr in FY25

■ Realty firm's valuation to be done via 'market discovery', says CMD

■ It is currently debt-free at the net level



We are looking at a topline growth of 15% and Ebitda growth of 25% every year

Currently, Macrotech (Lodha) is the biggest developer in Mumbai with pre-sales of ₹14,000 crore in FY25, followed by Prestige Estates and Oberoi Realty, which had pre-sales of about ₹5,000 crore, a Raymond Realty presentation to investors said. Mumbai has a

a strong company with good financial discipline," he said.

Though rating firms have predicted a slower growth in residential sales due to price rise, Singhania said the sales are doing well. "We're bullish about sales," he added. On residential prices, the Raymond Group CMD said that the rates have grown around 7-8% and will see a similar growth this year.

Raymond has a development potential of ₹25,000 crore in its Thane and ₹14,000 crore in its joint development projects. These projects are expected to be 50% of annual pre-sales within two years. The company plans to launch two new projects on its own land in Thane and four new joint development projects in Mumbai in FY25, according to a presentation.

In Q4FY25, the firm signed two joint development agreements — one in Mahim and another in Wadala in Mumbai, aggregating to a gross development value of ₹6,600 crore.

Meta names Arun Srinivas as MD, head of India ops

ARUNIMA BHARADWAJ
New Delhi, June 16

Arun Srinivas is currently serving as director and head of Meta's ads business in India

TECHNOLOGY GIANT META has named Arun Srinivas the new managing director and head for its India operations, effective July 1, 2025.

The appointment comes after Sandhya Devanathan, previously leading India, was given an expanded role overseeing both India and Southeast Asia.

In his new position, Srinivas will oversee the integration of business, innovation, and revenue priorities for Meta in India to support the firm's growth and partnerships with local brands, advertisers, developers, and business partners. Meta said in a blog, Srinivas will report directly to Sandhya Devanathan.

Srinivas, an IIM Kolkata alumnus, brings in about 30 years of experience, having worked at HUL, Reebok, OLA, and investment firm West-Bridge Capital. He has been with Meta since 2020, currently serving as director and head of ads business in India. —PTI

ReNew net profit surges fivefold to ₹314 cr in Q4

ARUNIMA BHARADWAJ
New Delhi, June 16

ReNew has 6.5 GW of solar module manufacturing and 2.5 GW of cell manufacturing capacity, as of March 31

NASDAQ-LISTED RENEW Energy Global on Monday reported a 415% jump in net profit for the fourth quarter of the 2024-25 fiscal at ₹313.7 crore compared with ₹60.9 crore in Q4FY24.

For the full year (FY25), net profit rose to ₹459.1 crore against ₹414.7 crore in FY24. Adjusted Ebitda for Q4 stood at ₹2,211.8 crore against ₹1,681 crore in Q4FY24.

Total income stood at ₹3,439.1 crore, compared to ₹2,477.6 crore in the same period last fiscal. Revenue from sale of power rose to ₹1,829.4 crore, compared to ₹1,690.8 crore in Q4FY24.

As of March 31, the firm has a portfolio of 17.3 GW, compared with 13.5 GW in the pre-

vious fiscal. Subsequent to the fiscal-end, it signed 1.2 GW of power purchase agreements taking the total portfolio to 18.5 GW. In addition, ReNew has 6.5 GW of solar module manufacturing and 2.5 GW of cell manufacturing capacity.

The adjusted Ebitda and cash flow to equity guidance for FY26 are subject to weather and resource availability being similar to FY25, the company said.

"The company anticipates continued net gains in sales of assets, which is part of ReNew's capital recycling strategy, and has included ₹100-200 crore related to asset sales in the adjusted Ebitda," ReNew said.

Macrotech Developers rebranded Lodha Developers

ABHISHEK LODHA-LED Macrotech Developers has got approval from the Registrar of Companies (RoC) to change the name of the company to Lodha Developers, two months after settling a trademark dispute with its younger brother-

owned firm, House of Abhinandan Lodha.

In a regulatory filing, Macrotech said the Registrar of Companies, ministry of corporate affairs, has approved the change in name of the company from 'Macrotech Developers

Limited' to 'Lodha Developers Limited', effective June 16.

Macrotech Developers, which sells properties under the Lodha brand, has changed the name of the company two months after settling the dispute with House of Abhinandan

Lodha. On April 14, the two entities had settled the dispute.

Macrotech will continue to use the 'Lodha' brand, while the younger brother will continue to operate under the 'House of Abhinandan Lodha' brand, as per agreements. —PTI

Mercedes to go for another price hike

NARAYANAN V
Chennai, June 16

MERCEDES-BENZ INDIA is considering a 1-1.5% price hike across all segments in the coming months to offset continued cost pressures stemming from the weakening rupee against the euro. This would be the third price revision this calendar year for the German carmaker, which leads India's 50,000-odd units annual luxury car market.

MD & CEO Santosh Iyer said the company had priced its models when ₹1 was around ₹89-90, but the currency has now reached the ₹99 mark and is inching closer to ₹100. "70% of our cars in India still have European content. Therefore, when the euro goes up, the price will go up," Iyer said.

He was speaking on the sidelines of the launch of the Mercedes-Benz EQS 580 4MATIC sedan special edition and the inauguration of the 'Atelier Experience' retail showroom by Sundaram Motors in Chennai.

Iyer said the company had already implemented a 1.5%



price increase in January and June. "The third one will come in September as we don't want to pass on the entire shock to the market in one go," he added.

He acknowledged that the price hike would impact demand, which is why the company is projecting flatish or single-digit growth for the year.

However, Iyer said the hike's impact would be partially offset by lower interest rates following RBI's 50-bps repo rate cut.

NOTICE

Fake Facebook Profile impersonating Mr. Nilesh Shah, Managing Director, Kotak Mahindra Mutual Fund

It has come to the notice of Kotak Mahindra Asset Management Company Limited (KMACM), the Investment Manager for the Schemes of Kotak Mahindra Mutual Fund (the fund), that there is a Fake Dispositive/ Fraudulent Profile created on social media platform i.e. Facebook under the user name "Yusuf", impersonating Mr. Nilesh Shah, Managing Director at Kotak Mahindra Mutual Fund and is engaging in fraudulent activities such as providing investment tips and promoting returns.

Such group profiles are formed with an intention to defraud and mislead the general public.

This is to caution the public that KMACM and Mr. Nilesh Shah has not authorized any person to undertake the creation of the above-mentioned fake social media profile or undertake any activities related to the said profile. We would like to bring to the notice of the public that KMACM and Mr. Nilesh Shah are not associated with the fake Social Media Profile created by these fraudsters and we condemn such acts as defrauding. We advise the general public to stay vigilant of such scams and exercise due caution. Kotak Mahindra Asset Management Company Limited shall not accept any responsibility or liability whatsoever for any loss that anyone may suffer or incur owing to any transactions made with such unknown individuals or agencies making false claims.

Please be advised that investments in Kotak Mahindra Mutual Fund can only be made through their official and registered addresses. For any inquiry you may visit our website at www.kotakmf.com or visit any of our branches.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited
Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai
June 16, 2025

Any queries / clarifications in this regard may be addressed to:
Kotak Mahindra Asset Management Company Limited
CIN: U05911MH1994PL000000 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)
8th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway,
Goregaon - Mumbai Local Road, Malad (East), Mumbai - 400 087.
Phone Number: 18009911430 / 044-40229191 • Email: invest@kotakmf.com • Website: www.kotakmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Authorized Signatory

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: US9999DL1993PL0054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: ICICI Prudential Mutual Fund, Vikola, Santacruz East, Mumbai - 400 056, Tel: +91 22 6647 0200/2652 5000 • Fax: +91 22 6666 6582/83

Website: www.icicipruam.com, Email: enquiry@icicipruam.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirfan Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063, Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Long Term Bond Fund (the Scheme)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on June 19, 2025:

Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)*	NAV as on June 13, 2025 (₹ Per unit)
ICICI Prudential Long Term Bond Fund		
Quarterly IDCW	0.2588	12.5860
Direct Plan - Quarterly IDCW	0.2822	12.9531

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy, if any

* or immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai
Date: June 16, 2025

No. 005/06/2025

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.icicipruam.com

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit www.icicipruam.com or visit AMFI's website www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Authorized Signatory

TRADEMARK CAUTION NOTICE

Our Client, RAVIN CABLES LIMITED, a body corporate existing under the laws of India, having its place of business at 302, AKRITI TRADE CENTRE, 3RD FLOOR, ROAD, NO. 7, MIDC, MAROL ANDHRI (E), MUMBAI - 400 093, is the common law and statutory owner of the trademark.

PRIMECAB and **PRIMECAB**

which stands registered under Registration No. 1756106 dated 20/11/2008 and 1704046 dated 26/05/2008 in respect of INSULATED ELECTRIC WIRES & CABLES; INSULATED OPTIC CABLES & WIRES USED IN TELECOMMUNICATION; ELECTRIC & ELECTRONIC EQUIPMENT & COMPONENTS; TELEPHONE EQUIPMENT; APPARATUS & THINGS REQUIRED FOR OR CAPABLE OF BEING USED IN CONNECTION WITH THE GENERATION, DISTRIBUTION SUPPLY, ACCUMULATION & EMPLOYMENT OF ELECTRICITY; DRY CELLS & BATTERIES; TRANSFORMERS; POWER CONTROL EQUIPMENT; CIRCUIT BREAKERS & CONVERTERS; SWITCHES; SWITCH BOARDS, PLUGS.

In class 9 under the Trade Marks Act 1999. In addition, our client is also the statutory owner of the mark PRIMECAB KABELS (Devices) and PRIMECAB CABLES (Device) under Nos. 1250484, 1250485 & 813036 in class 9.

By virtue of the above registrations and usage, our client enjoys common law and statutory rights to the exclusive use of the aforementioned trademark or any other trademark deceptively similar thereto, on and/or in relation to the goods referred to above, throughout India. Consequently, it shall not be lawful for any other entity to use the said trademark or any other trademark which is confusingly or deceptively similar thereto, as a trademark and/or trade name, on or in relation to any of the aforesaid goods.

The members of trade and public are hereby cautioned and notified against any unscrupulous manufacturers, distributors and traders, with whom our client has no nexus or association whatsoever, that may misrepresent or pass off their goods under the aforementioned trademark or any other mark deceptively similar to our Client's registered trademark. Therefore, the public is hereby cautioned against purchasing goods from any such individuals/entities.

Our client alone is entitled to use the aforementioned trademark or authorize others to use it pursuant to a licensing agreement or other act. Notice is given to any person who may claim that any use of the aforesaid trademark or trademark(s) deceptively similar thereto, by any person(s) that is not explicitly authorized by our Client, will amount to violation of our Client's statutory rights and result in our Client initiating appropriate legal proceedings under civil/criminal laws including police raids without any further notice, solely at their costs and consequences.

Dated this 17 day of June, 2025

For RAVIN CABLES LIMITED
R. K. Dewan & Co.,
Trade Marks and Patent Attorneys,
5th Floor, Podar Chambers, S. A. Brelvi Road, Fort, Mumbai - 400 001.

SHIRIRAM FINANCE LIMITED

Corporate Identity Number (CIN): L65191TN1979PL000784

Regd. Office: Sri Towers, Plot No. 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032, Tamil Nadu, India.

Tel No: +91 44 4852 4866 Fax: +91 44 4852 5686.

Website: www.shriramfinance.in Email id: customersupport@shriramfinance.in

Toll Free No.: 18001034959

INTEREST RATES ON FRESH DEPOSITS / RENEWALS

Upto Rs. 10 CRORE (w.e.f. 28th June 2025)*

Period (Months)	Monthly % p.a.	Quarterly % p.a.	Half Yearly % p.a.	Yearly % p.a.	Cumulative Deposit Rate % (p.a. at Monthly rests)	Effective Rate % (p.a.)	Maturity Value for Rs. 1,00,000/-
12	7.11	7.16	7.22	7.35	7.11	7.35	5367
15	7.25	7.30	7.36	7.50	7.25	7.56	5472
(Digital Only)							
18	7.16	7.20	7.27	7.40	7.16	7.53	5565
24	7.25	7.30	7.36	7.50	7.25	7.78	5777
36	7.72	7.77	7.85	8.00	7.72	8.66	6298
60	7.72	7.77	7.85	8.00	7.72	9.07	6690
60	7.72	7.77	7.85	8.00	7.72	9.38	7348

* Additional interest given below are applicable for all the above categories.

Additional interest of 0.50% p.a. will be paid for Senior citizen (Completed age 60 years on the date of deposit/renewal)

Additional interest of 0.15% p.a. will be paid on all Renewals, where the deposit is matured.

Additional interest of 0.05% p.a. will be paid to Women Depositors.

The above additional interest rates will be applied on the yearly rate, which will be factored correspondingly into the calculation of interest rates for periods shorter than a year, including monthly, quarterly, and half-yearly rates.

Rate of interest for Deposits above Rs.10 Crores per deposit may vary from the published card rate, but within the cap on Rate of Interest specified by the Reserve Bank of India (RBI). Depositors are advised to verify the prevailing rates for such deposits, prior to making any investments.

TERMS AND CONDITIONS GOVERNING ACCEPTANCE OF DEPOSITS

- This is to inform you that with effect from 28th June, 2025, the Company will accept application for fresh deposits and renewal of Fixed Deposits at the revised rates of interest specified in the above mentioned table till further notice.
- This advertisement is in furtherance to the statutory advertisement published by the Company in 'Financial Express' and 'Makal Kurul' on 24th April 2025 as per the Non-Banking Financial Companies and Miscellaneous Non-Banking Companies (Advertisements) Rules, 1977. The text of the advertisement is also printed on all application forms, which may be referred to before investing in the Company's Fixed Deposit Scheme.
- Other terms and conditions of the Fixed Deposit scheme shall remain unchanged.

For Shiriram Finance Limited

Sd/-
Y. S. Chakravarti
Managing Director & CEO
(CIN : D0052308)

Place : Mumbai
Date : June 16, 2025.

VEDANTA LIMITED

CIN: L28599MH1995PL008194

Regd. Office: 1st Floor, 2nd Wing, Unit 103, Corporate Avenue, A/J Projects, Chokkuli, Andheri (East), Mumbai - 400083, Maharashtra, India

Phone: +91 22 6643 4500 / Fax: +91 22 6643 4530

Email: corporate@vedanta.com / investor@vedanta.com / web@vedanta.com

PUBLIC NOTICE TO THE MEMBERS FOR THE 60TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 60th Annual General Meeting ("AGM"/"Meeting") of the Members of the Company is scheduled to be held on Thursday, July 10, 2025 at 3:00 p.m. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"). To transact the business as set forth in the AGM Notice ("Notice") which would be circulated in due course of time.

Pursuant to General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and together with other previous Circulars issued by MCA in this regard (collectively referred to as the "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CPD-PD-2/PICR/2024/133 dated October 03, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), read together with other previous Circulars issued by SEBI in this regard (collectively referred to as the "SEBI Circulars"), Companies are permitted to hold the AGM through VC or OAVM without physical presence of the Members at a common venue till September 30, 2025. Accordingly, the AGM of the Company is being held through VCOAVM.

In accordance with the said MCA Circulars and SEBI Circulars, the Company will send the Notice along with the Integrated Report and Annual Accounts for FY 2024-25 ("Annual Report") electronically to all its Members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar and Depository. The Notice and the Annual Report will also be available on the website of the Company at www.vedantalimited.com, the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.nsdlindia.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In accordance with Regulation 30(10) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time ("SEBI Listing Regulations"), a physical communication will be sent to those shareholders whose e-mail IDs are not registered, updating the website and exact path of the Company's website from where the Annual Report can be accessed.

Members whose e-mail ID is not updated/registered and who wish to receive the Notice, Annual Report and all other communications by the Company, from time to time, may get their e-mail ID updated/registered by submitting duly filled and signed Form ISR-1 to KFin at eserv@kfin.net or to the Company at corporate@vedanta.com. However, for the shares held in demat mode, Members are requested to write to their respective DPs.

All the Members holding shares in physical mode are mandatorily required to update/register their e-mail ID, mobile number, PAN and bank account details through Form ISR-1 and ISR-2, furnish the nomination as provided in Rule 19(1) of the Companies (Share Capital and Debentures) Rules, 2014 through Form SH-15 or get it done through the nomination through Form ISR-4 and change the nomination through Form SH-14. The forms are to be submitted along with the supporting documents to KFin at Seagram, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanaknagar, Sarfingnagar, Hyderabad, Telangana - 500 052. The forms are available on the website of the Company at www.vedantalimited.com. However, for the shares held in demat mode, Members are requested to write to their respective DPs.

SEBI, vide its Master Circular No. SEBI/HO/MSRD/PO-1/PICR/2024/37 dated May 07, 2024, has mandated that, with effect from April 01, 2024, dividend to security holders who are holding securities in physical form shall be paid only through electronic mode. Dividends, in respect of physical folios wherein any of the KYC details have not been updated shall be held back by the Company. Members may check the status of their KYC details on the website of the Depository (NSDL) only after the KYC details have been updated in the folio. Communications in this regard are sent at regular intervals to all physical holders whose folios are not KYC updated at the addresses/e-mail IDs as per the Registrar of Members.

The Members can join and attend the AGM through VCOAVM facility only or view the live webcast of the proceedings. The procedure for e-voting and participation in the AGM through VCOAVM or to view the live webcast will be provided in the Notice to the Members for the Members holding shares in demat mode, physical mode and for the Members who have not registered their e-mail ID. The Members are requested to carefully read all the Notes as set out in the Notice and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM.

The joining links for the AGM and other details can also be accessed at www.vedantalimited.com.

For Vedanta Limited

Sd/-
Prerna Haldankar
Company Secretary & Compliance Officer
ACS No.: 20896

Place: New Delhi
Date: June 17, 2025

सातारा-रायगडमध्ये आज लढत रंगणार रत्नागिरी-पुणेरी बापा मध्यही झुंज


पुणे, ता. १६ : अदानी महारष्ट्र प्रीमियर लीगमधील सोमवारच्या साखळी फेरीतील लढतींवर पासमान पाणी फेल्डपल्लत आता मध्यव्यवस्था लढतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सातारा वॉरियर्स-रायगड रॉयल्स व रत्नागिरी बेट्स-नार एस् पुणेरी बापा या दोन लढती ठरा (ता. १७) रंगतील. महारष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने महारष्ट्र प्रीमियर लीग (एस्पीएल) या प्रक्रियेच्या संपूर्णने आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. रत्नागिरी बेट्स व नार एस् पुणेरी बापा यांच्यामधील लढतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पासमान व्यवस्था असेल त्या वेत संपूर्णमध्या पहिल्या सामन्यात पुण्याने रत्नागिरीवर आत विजय पटवू विवध मिळवू होत. त्या सामन्यात रत्नागिरी संघाचा

लेओफ्या अपेक्षांना बळ

मंगळवारी होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात रायगड रॉयल्स विरुद्ध सातारा वॉरियर्स असा सामना होईल. रत्नागिरी बापा सामन्यात कोल्हापूरने रायगडला दोन विकेट राखून पराभूत केले होते. त्यांचा सोमवारचा रत्नागिरीविरुद्धा सामना पासमानूक होऊ शकला नव्हता. गेल्या सामन्यातल्या विजयाबद्दल सातारा वॉरियर्स संस मंगळवाराच्या सामन्यात अधिक आत्मविश्वासान उतरेल.

मागील खेळाडू निवृत्त घडामोडी १४ बापा देत तेन कॅप्टनचा नाव देऊ आणि रत्नागिरीच्या फॉर्मलबाचा कमा मोडला होत.

तीनही लढतींवर पावसाचे पाणी अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग : साखळी लढतींमध्ये सहा संघांना प्रत्येकी एक गुण



पासमानूक खेळपट्टीवर टायमपात आलेही आरंभान.

तीन पराभवांवर एकूण सहा गुणांवर विजयाचा आहो. रत्नागिरी बेट्सचा संघ सहा सामन्यांपुढे दोन विजय व नार पराभवांवर एकूण चार

गुणांवर पावसा स्मानन आहे. देगेही संपूर्णने साखळी फेरीतील आणखी तीन सामने शिल्लक आहेत. बापाचीच्या लढती रत्नागिरी बेट्स संघाला सातारा

वॉरियर्स संघाकडून डबकर-डुमरूमुरा १४ पार्श्वीत पराभव स्वीकारला लागला होत. फेअरमोडीत पार होण्याचा दृष्टीने त्यांना उर्वीत सामन्यांत विजय



मिळवणे प्रमाणपत्र आहे. गुवाताल्लेनत अन्वळ प्रमांकावर असलेल्या ईशल नाशिक टायटन्स आणि पांवीची कोल्हापूर टायटन्स यांच्यातील दुसऱ्या लढती सतत्या पडत असलेल्या पावसापुढे रर कण्यात आली. रत्नागिरी पार पडलेल्या लढतीत कर्णार तुळुल विपारी यने डबकाकडून शानदार अर्पशक व आनंद डों (४-२९) यने केलेल्या अन्क गोलंदाजीचा कोणकर पांवीची कोल्हापूर टायटन्स संघात दुसरा विजय मिळवला. गुवाताल्लेनत ईशल नाशिक टायटन्स यांच्यातील दुसऱ्या लढती सतत्या पडत असलेल्या पावसापुढे रर कण्यात आली. रत्नागिरी पार पडलेल्या लढतीत कर्णार तुळुल विपारी यने डबकाकडून शानदार अर्पशक व आनंद डों (४-२९) यने केलेल्या अन्क गोलंदाजीचा कोणकर पांवीची कोल्हापूर टायटन्स संघात दुसरा विजय मिळवला. गुवाताल्लेनत ईशल नाशिक टायटन्स यांच्यातील दुसऱ्या लढती सतत्या पडत असलेल्या पावसापुढे रर कण्यात आली. रत्नागिरी पार पडलेल्या लढतीत कर्णार तुळुल विपारी यने डबकाकडून शानदार अर्पशक व आनंद डों (४-२९) यने केलेल्या अन्क गोलंदाजीचा कोणकर पांवीची कोल्हापूर टायटन्स संघात दुसरा विजय मिळवला.

खेळाडूंच्या 'हाडांची' अतिरिक्त चाचणी वयोगट निश्चिततासाठी बीसीसीआयचा नवा नियम

नवी दिल्ली, ता. १६ (पीटीआय) : बयोगटातील खेळाडूांसाठी बीसीसीआयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हाडांची (बीन) अतिरिक्त चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेकेकरून कोकणाही क्रिकेटपटूला कमांडीपरी बयापुनार नव्हे तर वैज्ञानिक बयापुनार संधी मिळेल आणि एक अतिरिक्त होमाही मागवला जाणार नाही.

सध्या अतिरिक्त असलेल्या निमांमसुआर, खेळाडूांची बय निश्चित करण्यासाठी 'टीडब्ल्यू ३' पद्धतीत हाडांची चाचणी केली जाते आणि पुढील होमासाठी पाठलाग उरवतांना त्यात आणखी एक बर्ष जोडले जाते; मात्र या निमांम बयद करण्यात आल असुन, उदाहरणार्थ १६ वर्षातील पटोलील मुलांचा विचार केल्यात, त्या खेळाडूांच्या पुढील होमासाठी सुसुन्यात हाडांची चाचणी केली जाईल, जेकेकरून त्याचे त्या बयोगटातील पाठलाग अन्क लुप्तवांनक करता होईल. हे अन्क बय निश्चित करण्यासाठी आणि कोणाही खेळाडू केवळ कमांडीपरी बयापुनार नव्हे, तर वैज्ञानिक पद्धतीने बयद होत, मागाशी ही अतिरिक्त चाचणी असेल; असे बीसीसीआयच्या एका सुनने पीटीआयला सांगितले.



मुलांसाठी आणि बय यर्ष्यात १६.५ वर्षे असुन, १५ वर्षातील मुलांसाठी ही यर्ष्या १५ वर्षे आहे. याचा अर्थ असतो की पुढील होमात सहभागी होण्यासाठी प्रुष खेळाडूांच्या हाडांचे बय १६.५ आणि महिलांच्या बयानी आसणे लागते आणि महिलांच्या बाबतीत १६.५ रकम त्यापेक्षा कमी, असे या सुनने मिळते आहे.

या निमांमतील बयद अधिक स्पष्ट करण्यासाठी, तर उदाहरण १६ वर्षातील खेळाडूांच्या २०२५-२६ होमात हाडांची चाचणी केली गेली आणि ती १५.५ वर्षे दाखवते, तर पुढील होमात त्याला दुसऱ्यांदा चाचणी देण्याची होईल. त्याचप्रमाणे, त्याच्या हाडांच्या बयानात १५ वर्षे जोडले जाईल.

दरम्यान, भारतातील स्थाविक क्रिकेटमध्ये खेळाडूांची बयपरी प्रकणे सतत्याने संपले येत आहेत. याला आता पाहण्यासाठी बीसीसीआयकडून क्नेटर पाळून उचलण्यात आले आहे.

दुसरे, ता. १६ : भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतियोगीमध्ये येथे ५, अर्धशतक झेललेली कोळी येथे महिला एक्सीटर्स विस्करंडक्यातील लढत रंगणार आहे. आयसीसीकडून सोमवारी (ता. १६) महिला एक्सीटर्स विस्करंडक्यातील लढतीत विस्करंडक्या विजय करण्यत आहे. ही प्रतियोगी संपा पातासह श्रीलंकेत पार पडणार आहे.

भारतातील पहलापन येथे दसरावात होत कण्यात आल. त्यामध्ये २६ भारतीय मुसुमुझी पडले. यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये



आसणीं संपाणींल साखळी फेरीत लढत रंगणार नाही, असा शक्यता निर्माण झालेला आहे. आयसीसीकडून वेळापत्रक जाहीर कण्यात आले. त्यामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामधील महिला एक्सीटर्स विस्करंडक्यातील 'हाल्विड मंडिल'प्रारू खेळण्यात येणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान लढतीत महिला क्रिकेट संघाच्या लढती कोळी या शहरासह आणखी चार दिवसांन खेळण्यात येणार आहे.

वर्ल्डकपमधील भारताच्या लढती ३० सप्टेंबर : भारत-कोलका, बंगलूर ५ ऑक्टोबर : भारत-पटोला, कोलंबी १ ऑक्टोबर : भारत-दिल्ली आक्रिका, विशाखापट्टणम १२ ऑक्टोबर : भारत-ओरेंट्रिया, विशाखापट्टणम १३ ऑक्टोबर : भारत-दिल्ली, इंदूर २३ ऑक्टोबर : भारत-मुंबईल, गुवाहाटी २६ ऑक्टोबर : भारत-गुवाहाटी, बंगलूर



प. रामचंद्रन

प. रामचंद्रन

प. रामचंद्रन

प. रामचंद्रन



वेदांता लिमिटेड

वेदांता लिमिटेड

वेदांता लिमिटेड

वेदांता लिमिटेड



जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक




जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक




प. रामचंद्रन

प. रामचंद्रन

प. रामचंद्रन

प. रामचंद्रन




वेदांता लिमिटेड

वेदांता लिमिटेड

वेदांता लिमिटेड

वेदांता लिमिटेड




जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक



जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक

जे.बी. बायोटेक